

— प्र caus. *Verlangen erregen, reizen*: प्र वः सुतासो हरयत् (von हर) पूर्णाः RV. 4, 37, 2.

— प्रति 1) *gern haben wollen, — annehmen; herbetwünschen, sich sehnen nach*: वाचम् RV. 1, 40, 6. 57, 4. 144, 6. 10, 122, 2. AV. 3, 8, 2. सूक्तानि RV. 1, 93, 1. 8, 44, 2. स्तोमम् 5, 2, 11. प्रति मनापोरुचयानि रुप्यन् 4, 24, 7. 8, 43, 2. 17. उक्था 1, 165, 4. घृताचीम् 10, 70, 1. घृतम् TBa. 2, 8, 2, 1. AV. 1, 7, 3. 8, 2. 10, 6, 35. प्रयस्वत्तः प्रति रुप्यामसि त्वा 116, 8. जनित्रोव प्रति रुप्यामि मूनुम् AV. 12, 3, 22. med.: इयं वो अस्मत्प्रति रुप्यति मतिः *sehnt herbei* RV. 5, 57, 1. — 2) *verschmähen, zurückweisen*: घरोति प्रति रुप्यत AV. 5, 7, 6.

— वि *verschmähen, nicht wollen* Nir. 7, 17. Vgl. अविरुप्यतक्रतु. रुप्यन् (हरि + 3. घत्) 1) adj. *gelbäugig* VS. 30, 24. MBh. 3, 17130. Eule 10, 38. — 2) m. a) *Löwe* AK. 2, 5, 1. H. 1284. HALI. 2, 59. MBh. 9, 595. R. 1, 15, 6. — b) *der Löwe im Thierkreise* Verz. d. Oxf. H. 97, b, 34. — c) *Affe* R. 4, 28, 22. 5, 47, 10. 53, 8. 9. 69, 6. — d) ein N. Kubera's GARLDB. im ÇKDa. — e) N. pr. a) eines Krankheitsdämons Pār. Gṛh. 1, 16. — b) eines Sohnes des Pṛthu Bhāg. P. 4, 22, 54. 24, 2. — c) eines Asura Bhāg. P. 3, 18, 18. = *हिरण्यत* Comm. — Vgl. पिङ्गल.

रुप्यन् adj. = रुप्यत MBh. 14, 192.
रुप्यङ्ग (हरि + 3. घङ्) m. N. pr. eines Sohnes des Kāmpa HARIV. 1700. fg. VP. 445.

रुप्यन् (von रुप्यः vgl. दर्शत, यजत) UR̥ADIS. 3, 110. 1) adj. *begehrtenwerth, lieb, erwünscht*: Agni RV. 1, 55, 4. घा रुप्यतो यजतः सान्वंस्थात् 3, 5, 3. 8, 44, 5. VS. 3, 4. Indra RV. 2, 21, 1. 10, 26, 7. seine Rosse 8, 6, 36. 12, 25. Donnerkeil 1, 57, 2. मद् 130, 2. 10, 96, 1. 9. 10. Soma 3, 44, 1. 8, 61, 18. 9, 25, 4. 26, 5. 65, 25. 86, 42. 96, 17. 98, 7. 8. 10, 94, 8. जार 11, 6. ऊर्मि 123, 2. ऋत 8, 89, 5. — 2) m. a) *Ross* UĒVAL. ein zum Opfer bestimmtes Ross UR̥ADIK. im ÇKDa. — b) N. pr. eines Mannes mit dem patron. Prāgātha, Verfassers von RV. 8, 61 (aus v. 18 entnommen).

रुप्यन्त s. रुप्यन्त.
रुप्यन् m. N. pr. eines Sohnes des Kṛta Bhāg. P. 9, 17, 17.

1. रुप्यश्च (हरि + घञ्) m. ein *faibles Ross* (Indra's): उपुत्तेन रथेन MBh. 3, 16509. fg. R. 3, 9, 19.

2. रुप्यश्च (wie eben) 1) adj. *mit faulben Rossen fahrend*: Indra RV. 2, 17, 3. 3, 52, 7. 7, 24, 4. 25, 5. 31, 1. 12. 8, 21, 10. VĀLAKH. 5, 2. — 2) m. a) ein N. Indra's H. 172. Bhāg. P. 8, 11, 21. 15, 5. auf Çiva übertragen MBh. 13, 1169. — b) N. pr. eines Mannes gaṇa विदादि zu P. 4, 1, 104. eines alten Fürsten aus Ikshvāku's Geschlecht MBh. 5, 3934. fgg. 13, 1949 (Grossvater Divodāsa's). fgg. 5669. HARIV. 5142. fgg. ein Sohn Dṛdhabṛva's 707. VP. 362. Bhāg. P. 9, 6, 24. Dhṛṣṭaketu's R. 1, 71, 8. 9 (73, 7. 8 GORR.). VP. 390. Bhāg. P. 9, 13, 15. Pṛshadaçva's VP. 371. Kakṣtus' 453. Anaraṇja's Bhāg. P. 9, 7, 4. pl. Bez. der Söhne Dakṣha's HARIV. 126. fgg. VP. 117. Bhāg. P. 6, 5, 1. 6. — Vgl. कार्यश्च.

रुप्यश्चाप m. n. Indra's *Bogen* d. i. *Regenbogen* HARIV. 3577.

रुप्यन्त m. N. pr. eines Sohnes des Kṛti HARIV. 1515 nach der Lesart der neueren Ausg., रुप्यन्त (in c. ist wohl रुप्यन्तमुत: zu lesen) die ältere.

रुप्यश्चप्रसूत adj. vom *Falhbrossigen angewiesen*: दिशः RV. 3, 30, 12.

VII. Theil.

रुप्यात्मन् (हरि + घा^o) m. Bein. des Vjāsa Uttama VP. 3, 3, 16. neben Uttama Verz. d. Oxf. H. 80, a, 14.

रुप्यानन्द (हरि + घा^o) m. N. pr. eines Schülers des Rāmananda Wilson, Sel. Works 1, 59. fg.

रुप्य, रुप्यति DaṬUP. 17, 59 (अलीके, अलीके). ved. रुप्यते, रुप्यन्, रुप्यमाण (froh AK. 3, 1, 7. H. 435). 1) *freudig — ungeduldig bereit sein zu (dat.); sich freuen*: तव राधः सोमपीथाय रुप्यते *auf den Trunk wartet so v. a. für den Trunk ist deine Gunst sich zu erweisen bereit* RV. 1, 51, 7. 127, 6. 4, 38, 3. रुप्यते अस्य सेना *ist ungeduldig* 9, 61, 1. अग्रे रुप्यस्व दातवे 8, 19, 29. कृत्वे 10, 112, 1. 30, 5. 84, 1. Später रुप्यति (तुष्टै) DaṬUP. 26, 119. *sich freuen* Pār. Gṛh. 1, 16. M. 2, 54. 98. 9, 309. MBh. 7, 5988 (नाकृष्यद्^o mit der ed. Bomb. zu lesen). R. 2, 48, 3. कास्त्वया मुखिना न रुप्यति न नन्दति 3, 45, 3. 78, 31. 5, 88, 3. Spr. (II) 3398. 3937. 7411. KATHĀS. 22, 230. DAÇAK. 88, 6. Bhāg. P. 1, 18, 50. 6, 10, 9. Auge RĀGA-TAR. 5, 1. रुप्यत् KATHĀS. 26, 244. 44, 80. 53, 130 (ऽवादीकृष्यन् zu lesen). Bhāg. P. 4, 25, 61. इरुप्य R. 5, 7, 28. KATHĀS. 12, 9. 18, 208. 33, 115. 56, 391. RĀGA-TAR. 6, 262. इरुप्यम् MBh. 15, 914. अरुप्यताम् BHATT. 15, 104. med.: रुप्यते MĀRK. P. 110, 11 (ohne Noth). इरुप्ये MBh. 2, 1219. 2184. 3, 3017. 11271. 5, 7225. 6, 3411. HARIV. 8139. R. 5, 52, 19. MĀRK. P. 110, 7. इरुप्यिरे MBh. 2, 1553. HARIV. 8317. R. 2, 63, 15. — 2) *starr werden, zu Berge stehen* von den Haaren des Körpers vor Freude oder Schreck: रोमाणि मे ऽरुषन् MBh. 2, 1757. रुप्यत्ति रोमकूपानि 6, 5213. रुप्यतनूरुह Bhāg. P. 10, 39, 56. *starre Haare am Körper bekommen, schaudern*: अद्भिः स्पृष्टो न रुप्येत् Verz. d. Oxf. H. 51, b, 7. इरुप्यिरे मुदा R. 5, 1, 8. रुप्यते नाम्बुसंस्पर्शात् MĀRK. P. 43. 14. *geil werden* Suçr. 2, 153, 20. *stief — starr werden überh.*: रुप्यतश्चरणी यस्य 1, 256, 20. — 3) partic. a) रुप्य VOP. 26, 113. mit gegenwärtiger Bedeutung Kār. zu P. 3, 2, 188. a) *froh, guter Dinge, munter* (von Menschen und Thieren) AK. 3, 2, 52. 3, 4, 24, 84. H. an. 2, 102. MED. †. 31. रुप्य पुष्टे बलम् M. 7, 171. R. 1, 53, 5. 6. KĀM. NĪTIS. 10, 26. JĀN. 1, 347. MBh. 1, 5933. 3, 1804. 2128. 2715. 2658. 3058. 5, 7179. R. 1, 1, 87. 4, 20. 2, 50, 26. 3, 49, 18. R. 6, 25. VĪR. 75, 1. Spr. (II) 1161. 3642. 6082. VARĀH. BRH. S. 5, 78. 21, 17. 44, 22. 68, 74. 93, 7. WEBER, KR̥ṢṆĀG. 282. KATHĀS. 18, 214. 27, 102. DAÇAK. 66, 3. RĀGA-TAR. 6, 262. BRAHMA-P. in LA. (III) 53, 6. ÇUK. ebend. 36, 9. चेतम् R. 2, 40, 18. °चित्त ad MESH. 113. °चेतन R. 2, 26, 4. °मनस् PANĒAT. 57, 17. °मानस H. 435. MBh. 1, 5590. °रूप 5, 7519. °संकल्प 3, 3005. °दृष्टि VARĀH. BRH. S. 94, 18. अति° DAÇAK. 89, 12. रुप्यवत् adv. MBh. 1, 7119. R. 5, 64, 5. रुप्य = विस्मित P. 7, 2, 29. VĀRT. 2. H. an. MED. = *praktisch* (wohl nur fehlerhaft für *प्रतिकृत*) MED. — β) *starr, zu Berge stehend*: रोमानि P. 7, 2, 29. केशाः VĀRT. 1. रोमन् TRIK. 3, 1, 21. BHAG. 11, 14. MBh. 4, 1239. R. 1, 21, 1 (22, 1 GORR.). 51, 1 (52, 1 GORR.). R. GORR. 2, 9, 34. Suçr. 1, 120, 18. VARĀH. BRH. S. 92, 3. Bhāg. P. 4, 24, 22. VET. in LA. (III) 3, 22. °तनूरुह MBh. 1, 5296. R. 3, 50, 27. °तनु = °तनूरुह Bhāg. P. 2, 9, 17. रुप्य = रोमाञ्चसंयुत, रोमाञ्चित H. an. MED. *starr, steif*: °लाङ्गललोचन (= उत्फालित NĪLAK.) HARIV. 4112. von den Zähnen so v. a. *stumpf*, = *प्रतिकृत* P. 7, 2, 29. VĀRT. 2. TRIK. 3, 3, 105. = ऽप्रतिकृत H. an. — b) रुप्यिरे VOP. 26, 113. a) *froh, guter Dinge, munter* H. an.